

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई

क्रमांक

/ह-१ शाखा.

दिनांक

:: परिपत्रक ::

- संदर्भ :- (१) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.३०६३०/ह शाखा, दिनांक २२ नोव्हेंबर, २०१७
(२) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.२५९०५/ह शाखा, दिनांक १९ ऑक्टोबर, २०१८
(३) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.५६७/ह शाखा, दिनांक ७ जानेवारी, २०१९
(४) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.६७५/ह शाखा, दिनांक १६ डिसेंबर, २०१९
(५) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.१७३९२/ह शाखा, दिनांक १२ डिसेंबर, २०२०
(६) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.१७८९५/ह शाखा, दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१
(७) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.२३७६४/ह शाखा, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२२
(८) या सचिवालयाचे परिपत्रक क्र.००३२/ह-१ शाखा, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३

निदेशानुसार सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की, सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ अन्वये महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत अधिनियमात सुधारणा झालेली आहे. अधिनियमातील नवीन सुधारणेनुसार मा.सदस्यांना वेतन व भत्त्यामधून मिळणाऱ्या रकमेपैकी मूळ वेतन व महागाई भत्त्याची रक्कम आयकर अधिनियम १९६१ मधील तरतूदीनुसार आयकरास पात्र ठरत आहे. तसेच त्यांना अनुज्ञेय असलेल्या महागाई भत्त्याच्या दरामध्ये वेळोवेळी वाढ झालेली आहे. त्यानुसार सन्मा.सदस्यांना सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात खालीलप्रमाणे वेतन/भत्ते अनुज्ञेय आहेत :-

अ.क्र.	वेतन व भत्ते तपशील	वेतन रुपयात	आयकरास पात्र/अपात्र बाबी
(१)	वेतन	रुपये १,८२,२००/-	पात्र
(२)	महागाई भत्ता ५०%	रुपये ९१,१००/-	पात्र
(३)	दूरध्वनी	रुपये ८,०००/-	अपात्र
(४)	टपाल	रुपये १०,०००/-	अपात्र
(५)	संगणक चालक	रुपये १०,०००/-	अपात्र
	एकूण वेतन ..	रुपये ३,०१,३००/-	

तुर्तास, मा.सदस्य यांच्या सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील माहे मार्च, २०२४ ते फेब्रुवारी, २०२५ पर्यंतच्या मूळ वेतन व महागाई भत्त्याची रक्कम गृहित धरून त्या रकमेवर लागू होणाऱ्या आयकराची वजाती नियमानुसार माहे मार्च, २०२४ पासून त्यांच्या वेतन व भत्त्यामधून करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीसाठी आयकर अधिनियम, १९६१ मधील तरतूदींच्या अधीन राहून सर्व सन्मा.सदस्यांनी पुढील बाबींची पुर्तता करण्याची आवश्यकता आहे :-

(१) या परिपत्रकासोबत जोडण्यात आलेल्या Income Tax Declaration Form चे कृपया अवलोकन करावे. वित्तीय वर्ष २०२४-२०२५ पासून आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११५ BAC नुसार नवीन पद्धत (New Regime) लागू राहणार आहे व या नुसार अधिनियमातील कलम ८०-सी, ८०-सीसीसी, ८०-सीसीडी, ८०-डी, ८०-जी इत्यादी अंतर्गत मिळणारी सूट अनुज्ञेय राहणार नाही आणि अधिनियमातील कलम (१०) अन्वये Employer कडून Employee ला असलेल्या सवलती अनुज्ञेय असणार नाहीत.

तथापि, आयकर अधिनियम, १९६१ मधील कलम १० (१७) अन्वये मा.सदस्यांना उपलब्ध सवलत ('मा.सदस्य' म्हणून विशिष्ट अधिनियमान्वये मिळत असलेले भत्ते (टपाल भत्ता, दूरध्वनी भत्ता व संगणक चालक भत्ता) यांना आयकरातून सूट यापूढेही सुरु राहिल. त्याचप्रमाणे जुन्या पद्धतीप्रमाणे (Old Regime) आयकराची परिगणना करण्याचा विकल्प मा.सदस्यांना देता येईल. मा.सदस्यांनी जुन्या पद्धतीचा विकल्प स्वीकारल्यास आयकरातून सवलत मिळण्यासाठी गुंतवणुकीचा तपशील उक्त फॉर्म सोबत त्यांनी सादर करणे आवश्यक आहे.

(२) मा.सदस्यांनी विहित मूदतीत फॉर्म भरून न दिल्यास त्यांनी कलम ११५ BAC नुसार नवीन पद्धतीचा (New Regime) पर्याय निवडला आहे, असे समजण्यात येईल. मा.सदस्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.

(३) अधिनियमातील तरतूदी, खाजगीरित्या केलेल्या गुंतवणूका तसेच, ज्येष्ठ नागरिक सवलत इत्यादी बाबींवर आयकराच्या रकमेची वजाती अवलंबून असल्यामुळे प्रकरणनिहाय आयकर वजातीची रक्कम भिन्न राहिल. आयकरासंदर्भातील कार्यवाहीमध्ये केवळ वेतन व आमदार निवास भत्ता यासाठीचा फॉर्म १६-अ या सचिवाल्याकडून सन्मा.सदस्यांना देण्यात येणार आहे. ज्या सन्मा.सदस्यांचे वेतनाव्यतिरिक्त उत्पन्नाचे अन्य स्रोत आहेत त्यांनी Form १६-A या सचिवाल्याकडून प्राप्त करून घेऊन अतिरिक्त आयकर आकारणी संदर्भातील पुढील आवश्यक ती कार्यवाही स्वतंत्ररित्या त्यांचे स्तरावर करणे आवश्यक आहे.

(४) मा.सदस्यांचे स्वीय सहायक यांच्या पारिश्रमिकामध्ये ही रक्कम तुल्यतरी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी आयकरास पात्र ठरत नाही. संसदीय कार्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक : सुविधा-२०२२/प्र.क्र.२०/दोन, दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर पारिश्रमिकात रुपये ५,०००/- प्रतिमहा याप्रमाणे दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून वाढ करण्यात आली आहे. रुपये ३०,०००/- प्रतिमहा प्रमाणे एकूण वार्षिक रक्कम रुपये ३,६०,०००/- इतकी होत असून आयकर नियमानुसार रुपये ५,००,०००/- (वार्षिक) पर्यन्तच्या रकमेवरील आयकर परतावा (रिबेट) अनुज्ञेय आहे. ही रक्कम तुल्यतरी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी आयकरास पात्र ठरत नाही. त्यांनी उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.

या व्यतिरिक्त मा.सदस्यांच्या वाहनचालकांना सुध्दा दिनांक ०१ एप्रिल, २०२२ रोजीपासून रुपये २०,०००/- इतके पारिश्रमिक अनुज्ञेय करण्यात आले असून ते देखील तुरंत सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी आयकरास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे त्यांनी देखील कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.

यानुषंगाने येथे नमूद करण्यात येते की, या सचिवालयाकडून मा.पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहांचे मा.विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृहांचे मा.सदस्य यांचे वेतन तसेच, त्यांच्या स्वीय सहायक व वाहनचालकांचे पारिश्रमिक ECS/NEFT द्वारे अदा करण्याची कार्यवाही करताना मा.सदस्यांच्या वेतनासोबतच त्यांच्या स्वीय सहायकांचे व वाहनचालकांचे पारिश्रमिक देखील प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला बँकेत थेट जमा होत असल्याने स्वीय सहायक व वाहनचालकाच्या सेवा समाप्ती भूतलक्षी प्रभावाने करता येणार नाहीत; त्याचप्रमाणे सेवा समाप्तीबाबतचे पत्र महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत देणे आवश्यक राहिल. परंतु, असे निदर्शनास आले आहे की, मा.सदस्यांकडून स्वीय सहायक व वाहनचालकाच्या नेमणूका व सेवा समाप्तीबाबत वारंवार बदल होत असतो. तसेच, काही मा.सदस्य स्वीय सहायक व वाहनचालकांची नियुक्त अथवा सेवा समाप्ती भूतलक्षी प्रभावाने करीत असतात.

स्वीय सहायक व वाहनचालकाच्या आयकराची निश्चिती ही त्यांना मिळणाऱ्या पारिश्रमिकाच्या वार्षिक उत्पन्नावर करावयाची असल्याने आर्थिक वर्षाच्या मध्यंतरातच स्वीय सहायकाची सेवा समाप्ती अथवा नियुक्ती केल्यास अडचणीचे ठरू शकते. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता स्वीय सहायकांच्या वेतनातील वार्षिक उत्पन्न आयकरात सूट (रिबेट) असले तरी आगामी वर्षात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतः या संदर्भात देखील सन्मा.सदस्यांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.

तसेच, मा.सदस्यांनी या सचिवालयास स्वीय सहायक व वाहनचालकाचे नाव आणि त्यांचा सेवा नियुक्तीचा दिनांक या सचिवालयास कळविल्याप्रमाणे त्या स्वीयसहायक व वाहनचालकास वेतन अदा करण्याची कार्यवाही या सचिवालयाकडून करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु अशा स्वीयसहायकाची व वाहनचालकांची सेवा भूतलक्षी प्रभावाने समाप्त केल्यास संबंधीतास अदा केलेल्या वेतनाची वसूली करता येत

नाही आणि याच कालावधीसाठी नव्याने नियुक्त करण्यांत येणाऱ्या स्वीय सहायकास/वाहनचालकास वेतनही अदा करता येत नाही. एकंदरीतच स्वीय सहायक/वाहनचालकाची भूतलक्षी प्रभावाने सेवा नियुक्ती आणि सेवा समाप्ती या बाबी वेतनाच्या आणि आयकर वजातीच्या कार्यवाहीसाठी अडचणीच्या ठरतात.

वरील वस्तुस्थिती विचारात घेता यापूर्वी सूचित केल्यानुसार स्वीय सहायकाची व वाहनचालकाची नेमणूक व सेवा समाप्ती भूतलक्षी प्रभावाने करण्यांत येऊ नये.

आपणांस विनंती करण्यात येते की, मा.सदस्यांना जुन्या पध्दतीप्रमाणे (Old Regime) आयकाराची परिगणना करावयाची असल्यास आयकरासंदर्भातील सर्व बाबींची पूर्तता शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर, २०२४ रोजीपर्यंत करून सहकार्य करावे. तसेच, उपरोक्त नमूद सर्व बाबीसंदर्भात काही अडचणी असल्यास, या सचिवालयाच्या 'ह-१' (वेतन व भत्ते) कक्षाशी संपर्क साधावा, ही विनंती.

sd/-

(राजेश तारवी)

उप सचिव,

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

सोबत: Declaration Form.

प्रति :-

- (१) महाराष्ट्र विधीमंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य.
- (२) सन्मासदस्यांचे. स्वीय सहायक व वाहनचालक.

याची प्रत :-

- (१) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव.
- (२) मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (३) मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (४) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (६) विधीमंडळातील सर्व पक्ष कार्यालये.

Employee's Income Tax Declaration Form for the Financial Year 2024-25

Name:	PAN No:	
Designation:	Gender:	
Department:	DOB :	
DOJ:	Contact No.	
Email		

My tax to be calculated as per new / old tax regime as applicable u/s 115BAC of Income Tax Act,1981.	New Tax Regime ☐ Old Tax Regime ☐
--	---

I _____ hereby declare that I want to opt for old tax regime, My TDS should be calculated taking into consideration all deduction available under Income Tax Act, 1961 as declared below.

S. No.	DESCRIPTION	Rs.	Proof Document Required
A	Particulars of Income from sources other than salary (optional)		
1	Dividends		Certificate
2	Interest (Please mention saving bank account interest separately)		Certificate
3	Other Incomes (specify)		Appropriate Certificate
	Total Earnings		
B	Income from House Property		
	Annual Value of House Property (As Per Income Tax Act)		Documentary Proof
	Less:		
	(I) Standard Deduction as per Section 24(1)		
	(II) Interest on Housing Loan - as per Section 24(2) (for Tax		
	a. Amount of Interest for the F.Y. 2024-25		Bank Certificate
	b. Amount of Interest for Pre-Construction Period (as per Income Tax Rule)		Certificate
	Total Income from House Property	0	
C	HRA: RENT PAID PER MONTH (Please mention the starting and ending month)	Rent (p.m.)	
	Period: April 2024 and December 2024		Original Rent Receipts every month (with Revenue Stamp above Rs. 4999/-) or Rent Agreement.
	Period: January 2025 and March 2025		Receipt should contain Name, Address & PAN of Landlord if Rent Per Month is equal to or exceeds 8000/-.
	Total Rent Paid (per annum)		
D	INVESTMENTS U/S 80C, 80CCC & 80CCD (1) capped at Rs 1.5 Lakh		
1	Life Insurance Premium(LIC)		No proof of document required
2	Provident Fund (PF)		No proof of document required
3	Public Provident Fund(PPF)		Receipts / Statement
4	Voluntary Provident Fund(VPF)		Certificate
5	Housing Loan Repayment Principal (payable in F.Y. 2024-25)		As per Provisional Bank Certificate
6	National Saving Scheme / Certificate		Certificate
7	Interest accrued on NSC(Re-invested)		Certificate / Acknowledgement
8	Unit Linked Insurance Policy(ULIP)		Certificate / Acknowledgement
9	Equity Linked Savings Scheme(ELSS)-Mutual Fund		Certificate / Acknowledgement
10	Mutual Fund (eligible fund under this section)		Certificate / Acknowledgement
11	Children Education Expenses / Tuition Fees (Max.2 children)		Certificate / Copy of fees paid.
12	Stamp Duty, Registration charges incurred for Buying House(1st Year Only)		Proof of document required
13	Infrastructure Bonds		Proof of document required
14	Bank Fixed Deposit For 5 Years & Above		Proof of document required
15	Post Office Term Deposit For 5 Years & Above		Proof of document required
16	Senior Citizen Savings Scheme		Proof of document required

Date:

Employee's Income Tax Declaration Form for the Financial Year 2024-25			
17	Sukanya Samriddhi Account Scheme		Proof of document required
18	Senior Citizen Savings Scheme		Proof of document required
19	Sukanya Samriddhi Account Scheme		Proof of document required
20	Others, (Please specify if any)		Certificate / Receipts
21	Employees Contribution under NPS 80CCD(1B) (Max Rs.50000.00 In Addition to u/s 80C, 80CCC & 80CCD (1))		Proof of document required
22	Contribution To Certain Pension Funds(80CCC)		Upto Rs.150000
23	Contribution To Pension Scheme of Central Government(80CCD(1))		Upto Rs.150000
24	Contribution To National Pension Scheme(80CCD(1B))		Upto Rs.50000
Total Investments U/S 80C, 80CCC & 80CCD (1) - limited to Rs 1,50,000/- + U/S 80 CCD (1B) maximum Rs.50,000/-		0	
E	OTHER PERMITTED DEDUCTIONS		
1	80D - Medical Insurance Premium (Rs. 30,000 for super senior citizen and Rs 25,000 for other than super senior citizen (Maximum deduction Rs.50,000).		Receipt / Statement
2	80DD - Deduction in respect of maintainance including medical treatment of a handicapped dependent who is a person with disability. (Rs.75000.00 for person with disability i.e. not less than 40 percent and Rs.125000.00 for person with severe disability i.e. 80 percent or above.		Receipt / Statement/Proof of expenditure and necessary certificate from medical authority.
3	80D-Preventive Health Check-up		Max. Rs.5000/- (Within overall limit of Rs.25000/50000)
4	80ddb - Expenditure on Medical Treatment for specified disease		certificate / prescription from medical specialist + expense vouchers
5	80E - Repayment of Interest against loan taken for higher Education.		Bank Certificate and proof of payment,copy of sanction letter.
6	80EE - Deduction (up to Rs. 50,000) in respect of interest on loan taken for residential house property, subject to certain conditions satisfied.		Copy of sanction letter + Bank certificate+ Declaration regarding the only house on which such deduction is claimed.
7	80G - Deduction in respect of donations to certain funds, charitable institutions etc.		Receipts/ Proof of payment.
8	80GG -Rent Paid but not in Receipt of HRA (Declaration in Form No. 10 BA required)		Form No.10BA + Receipts
9	80U-Permanent Physical Disability (Normal Rs. 75000/- and Severe Rs.1,25,000/-)		Certificate from a medical authority.
10	Others - (Please specify if any)		Related documents
Total Deductions		0	
F	PREVIOUS EMPLOYMENT SALARY	Salary Paid	TDS (in Rs.) 0
	If Yes, Form 16 from previous employer or Form 12 B attached		Form 12 B from previous employer